



DAMODAR INDUSTRIES LIMITED

Date: January 18th, 2025

To,
The Manager-CRD
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort
Mumbai-400001
Ref.: Script Code 521220

To,
National Stock Exchange of India Limited
The Corporate Relation Department,
Exchange Plaza, Plot no. C/1, G Block
Bandra – Kurla Complex
Bandra (E) Mumbai – 400 051
Script Symbol: DAMODARIND

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper advertisement regarding the dispatch of Notice of Postal Ballot

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations,2015 as amended; please find enclosed copies of the newspaper advertisement published in English and Regional (Marathi) newspapers regarding the dispatch of the Notice of Postal Ballot and e-voting information.

This is for your information and records.

Yours truly, For Damodar Industries Limited

Indrajit Kanase Company Secretary and Compliance Officer

Encl: As mentioned above

Regd.Office: 19/22 & 27/30, Madhu Corporate Park, Ground Floor, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400 013.

Tel: +91-22-49763180 / 49763203

Factory: T-26, MIDC Amravati, Addl. Indl. Area, MIDC, Textile Park, Nandgaon Peth, Maharashtra - 444 901.

Email: cs@damodargroup.com | Website: www.damodargroup.com | GST No.: 27AAACD3850G1ZV | CIN: L17110MH1987PLC045575

15.5

मध्यप्रदेश राज्य पर्यटन विकास निगम मर्यादित

पर्यटन भवन, भदभदा रोड, भोपाल- 462003

पर्यटन भवन, भदभदा राड, भाषाल- 402003 फोन <u>नं.</u> : +91-755 4027100, 2774340/42, वेबसाइट : www.mpstdc.com दिनांक : 17.01.2025 क्रमांक 31/यांत्रिकी/पविनि/25

निविदा सूचना

मध्यप्रदेश राज्य पर्यटन विकास निगम भोपाल द्वारा निम्नलिखित कार्य हेत ऑनलाइन (Online) निविदा प्रपत्र APPENDIX

2.1	2.10 पर म.प्र. लोक निर्माण विभाग में उपयुक्त श्रेणी में पंजीकृत ठेकेदारों से आमंत्रित की जाती है।						
豖.	नि.सू. क्र/सिस्टम आई.डी./कार्य का नाम	ठेके की अनुमानित राशि रु. लाख में					
1	12/2025_STDC_396830_1/जिला उज्जैन स्थित बीर दुर्गांदास छतरी का विकास कार्या (27 माह)	3234.64					
	13/2025_STDC_396831_1/नर्मदा रिजोर्ट महेश्वर में नवीन कक्षों, कांफ्रेस हॉल एवं इन्फिनिटि पूल का निर्माण कार्यी (12 माह)						
3	$14/2025_STDC_396832_1/चोरल रिजॉर्ट चोरल का उन्नयन एवं नवीन कक्षों का निर्माण कार्य। (10 माह)$	413.70					
4	15/2025_STDC_396834_1/राजवाड़ा जिला इंदौर स्थित दरबार हॉल का संरक्षण एवं जीर्णोद्धार का कायी (15 माह)	306.94					
5	16/2025_STDC_396835_1/राजवाड़ा जिला इंदौर स्थित दरबार हॉल में विकास कार्य। (08 माह)	270.14					
6	17/2025_STDC_396836_1/जिला उज्जैन स्थित वीर दुर्गादास छतरी के संरक्षण एवं जीर्णोद्धार का कार्य। (04 माह)	45.66					

वेबसाइट पर ऑनलाइन भुगतान कर निविदा प्रपत्र (टेण्डर डॉक्युमेंट) वेबसाइट के माध्यम से क्रय किये जा सकते हैं। निविदा प्रपत्र ऑनलाइन क्रय करने की अंतिम तिथि 10.02.2025 समय साथं 05:00 बजे तक निर्धारित है। कार्य का विस्तत विवरण वेबसाइट https://mptenders.gov.in पर दिनांक 20.01.2025 से देखा जा सकता है।

म.प्र. माध्यम/118358/2025

м	HAGENCO	NOTICE-SKM-69	
Maharash	tra State Power Generation Co. Lt		
	Following Tend	ers are published on https://eprocurement.mahagen	co.in
Sr. No.	E-Tender No.	Subject	EMD/Estimated Value
1	660MW/CIVIL /T-614/RFX- 3000054196	Biennial Maintenance contract of cleaning of Drains (excluding stackyard drains), Roads and trenches, grass cutting & tree trimming etc in CHP area (excluding BTG & BOP area) at 3x660MW Power house at Koradi.	Rs. 19,290,697.76
2	660MW/AHP/ T-615/RFX- 3000054215	Procurement of Lubricants for GEHO PUMP TZPM-400 of HCSD System at Ash Handling Plant, 3 X 660MW KTPS, Koradi.	
3	660MW/TM/ T-616/RFX- 3000053989	Work of 250NB MSERW pipeline laying work from 'Dalmia Pump House' to 'River Water Pump House' (Devi Mandir), for improvement of Raw Water intake to 3x660MW KTPS, on open tender basis.	Rs. 11,562.00 Rs. 806,234.00
VEN	IDORS ARE R	FOUESTED TO REGISTER THEIR FIRMS FOR e-TE	NDFRING.

VENDORSARE REQUESTED TO REGISTER THEIR FIRMS FOR 8-TENDERING.
FOR MORE DETAILS LOG ON TO WEBSITE.
FOR ANY QUERIES CONTACT: EXECUTIVE ENGINEER (PURCHASE), KTPS, KORADI, NAGPUR. MOBILE NO.: +91-8411958622,

E-MAIL ID: eepurchasekoradi@mahagenco.in

---Sd/--CHIEF ENGINEER (O&M) MAHAGENCO, KTPS, KORADI



USHDEV INTERNATIONAL LIMITED

Regd. Off.: New Harileela House, 6th Floor, Mint Road, Fort, Mumbai 400 001.
Email: info@ushdev.com Website: www.ushdev.com CIN Number: L40102MH1994PLC078468

4

Extract of Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine Month Ended 31st December, 2024

										Rs. Ir	Lakh (Except E	arnings per Equ	ity Share data)
				STANDALO	NE					CONSOLIE	DATED		
			Quarter Ended		Year t	o Date	Year Ended		Quarter Ended		Year t	o Date	Year Ended
S r N c		31.12.2024 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	31.12.2024 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
1. 2. 3. 4. 5. 6.	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period before Tax Net Profit / (Loss) for the period affer tax Total Comprehensive Income for the period Equity Share Capital Faze Value of Rs. 1-/ per share) Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sherof of the previous year Earnings per equity share (Face Value of Rs. 1-/ per share): 1. Basic & Dilutal.		641.18 (72.60) (72.17) (0.14) 3,384.94 (322,482.53) (0.02)	301.87 (181.90) (181.90) 0.98 3,384.94 (321,511.78) (0.05)	1,295.09 (1,570.87) (1,570.45) (0.28) 3,384.94 (322,482.53) (0.46)	1,744.02 (492.31) (492.31) 1,97 3,384.94 (3,21,511.78) (0.15)	1,671.84 (973.48) (973.48) (973.48) 2.73 3,384.94 (3,22,482.53) (0.29)	286.28 (1,467.10) (1,467.10) (0,14) 3,384.94 (3,22,483.06) (0,43)	641.18 (72.60) (72.17) (0.14) 3,384.94 (3,22,483.06) (0.02)	301.87 (181.99) (181.99) 0.98 3,384.94 (3,21,511.90) (0.05)	1,295.09 (1,570.88) (1,570.46) (0.28) 3,384.94 (3,22,483.06) (0.46)	1,744.02 (492.39) (492.39) 1,97 3,384.94 (3,21,511.90) (0.15)	1,671.84 (973.77) (973.77) (2.73 3,384.94 (3,22,483.06) (0.29)

above is an extract of the detailed format of Quarterly ended Financial Results filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India ng Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and year ended Financial Results are available on the website of SSE limited takeinda count; The same is also made available on the website of the Company (www.Ushdev.com). The same can be accessed by carning the QC Code provide below.

Place : Mumbai, Date : 17th January, 2025



For Ushdev International Limited

Radha M Ra (IMA) Authorised Signato

MUMBAI DISTRICT CENTRAL CO-OP. BANK LTD.

red Office - Mumbai Bank Bhavan, 207 Dr. D. N. Road, Tel. No. 022 - 2261 7154 – 59, Email – clr@mumbaid

AUCTION SALE NOTICE UNDER SARFAESI ACT 2002

Sale of immovable assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as the Act) Notice is hereby given to the public in general and to the Borrower's and Guarantor's in particular that under mentioned property mortgaged to Mumbai District Central Co-Operative bank Inititled, the possession of which had been taken by the Authorized Officer of the Bank under S. 13(4) of the Act will be sold by Auction as mentioned below for recovery of under mentioned dues and applicable interest, charges and costs et as detailed below.

The property described below is being sold on "As is where is", "As is what is", and "Whathere is" under the Rule No.8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules (hereinafter referred the rules) for the recovery of the dues detailed as under:

Details of 1. M/s. Samraj Gold Exports Pvt.Ltd.						
Borrowers / 2. Mr. Rakesh Rabindra Samanta,						
Guarantors	: :	 Mr. Anup Kumar Samanta, 				
		 Mrs. Ruchita Ramakant Gaikwad, 				
Total Amount Due as on 31-12-2019		Rs.610.06/- Lakhs (Rupees Six Crores Ten Lakhs and Six Thousand Only)				
Nature of		Symbolic Possession				
Possession	1	(Section 14 for taking physical possession is passed in Bank's favour)				
Details of encumbran over the pre as known to Bank	ces operty,	Not Known				
Current		Rs.1033.69/-				
Outstanding		Rupees Ten Crores Thirty Three Lakhs a	nd Sixty Nine Thousa	nd Only)		
Lot No.		Description of secured assets	Reserve Price	EMD		
		ce or parcel of NA land known as Survey				

Lot No.	Description of secured assets	Reserve Price	EMD
	All that piece or parcel of NA land known as Survey No.121, Hissa No.02 admeasuring about 400 Sq.Mtrs, or thereabout with Structure standing thereon, lying and situated at Village - Varsoli, Taluka - Alibaug, District Raigad – 402 201, The same is bounded as follows:		
1	On or towards East – Property of Mr. Poonawala, Tivrekar, Mithbavkar etc.	Rs. 7,70,81,000/-	Rs.77,08,100/-
	On or towards West - Forest Land		
	On or towards North - Property of Mrs. Poonawala		
	On or towards South - Survey No. 115/0 of Mrs. Ruchita Ramakant Gaikwad		

The details regarding Auction are mentioned below	N:
Date and time of Auction	05.02.2025 (12:00 PM-01:00 PM)
Online Auction Website	https://www.bankeauctions.com
Last date for submission of online bids/EMD	03.02.2025 up to 5:00 pm
Minimum Bid Increment Amount	Rupee Fifty Thousand Only
Date and time of inspection of property for intending purchasers	31.01.2025 (11:00 AM till 01:00 PM)
Contact details Authorised Officer	clr@mumbaidistrictbank.com; Mobile No.+91 - 9819858608 Website – https://www.mdccbank.com
Earnest Money Deposit (EMD) shall be deposited through RTGS/NEFT/Fund Transfer	A/c Name- Authorized Officer A/c N00011111100000281 USSC Code MDCR0680001

....

The details regarding E Addition are mentioned below.				
	M/s C 1 India Private Limited			
Contact Persons	Mr. Balaji Mannur - Mob. : 7977701080			
Help Line nos	07291981124/ 25/ 26			
Email address	support@bankeauctions.com; maharashtra@c1india.com			
Website	https://www.bankeauctions.com			

TERMS & CONDITIONS

- The Auction sale is being conducted by Authorized Officer under the provisions of SARFAESI Act the aid through e-auction. Action/Bidding shall be only through "Online Electronic Mode" through website https://www.bankeauctions.com M/s. C 1 India Private Limited is the service provide arrange platform for e-auction.
- Bids shall be submitted online only in the prescribed format with relevant details. For details pleas contact above persons of Mis C 1 India Private Limited on https://www.bankeauctions.com ; Contac Person Mr. Bally Mannur Mobile Nos. 91-797770188 / 07291981124/ 25/ 26. Email Id: https://www.bankeauctions.com ; maharashtra@c1india.com.
- rmest Money Deposit (EMD) shall be deposited through RTGS/NEFT/Fund Transfer to the credit of: No. 001111100000281, Mumbai District Central Co-Operative Bank Limited, Fort Branch, IFSC de: MDCB0680001 before submitting bids.
- The intending bidders should also submit a copy of the bid form submitted 'online' along with the UTR no. of NEFT/RTGS remittance towards EMD in a sealed cover addressed to the Shri. SS_Mhapusker_Authorized Officer, Mumbai District Central Co-Operative Bank Ltd. 207, Dr.D.N.Road, Fort, Mumbai 400 001 so as to reach the same on or before 03/02/2025 at SOPM. The sealed cover should be super scribed with "Bid for participating in E-Auction Sale in the Act of "Mis. Samraj Godd".

....

- On compliance with the above, the bidders shall be provided with the facility of online participation in the inter se auction bidding. Online bidding will take place at the website of https://www.bankeauctions.com and shall be subject to the terms and conditions mentioned herein as well as those given in the bid document. Further the sale shall be in accordance with the SARFAESI Act/Rules.
- occument. Further the sale shall be in accordance with the SARFAESI ACRIVILIES.

 No person other than the intending bidder themselves, or their duly authorized agent shall be allowed to participate in the E-Auction.

 The intending participants of the E-Auction may download copies of sale notice, terms and conditions of E-auction, help manual on operational part of E-Auction and process compilance form related to this e-auction from the above mentioned website of service provider is, thiss/lww.bankeauctions.com

 For the purpose of participation in e-auction, the intending bidders must have an active e-mail ID and

 PAN Nimher.
- PAN Number.

 It is the sole responsibility of the bidder to obtain the computer terminal system with internet come to enable him/her to participate in the bidding. Any tissue with regard to connectivity during the court be bidding online shall be the sole responsibility of the bidder and no claim in this regard sha entertained by the Bank or the E-auction Service Provider.

 Bidders are required to comply with KYC norms and provide self-attested KYC documents online all soffline. The genurity of the KYC documents is the sole responsibility of the bidder.

 Offers that are not duly filled up or offers not accompanied by the EMD or offers received after above date and time prescribed herein will not be considered / treated as valid offers, and accord shall be rejected.

- small be rejected.

 After expiry of the last date of submission of bids with EMD, Authorised officer shall examine the bids received by him and confirm the details of the qualified bidders (who have quoted their bids on and above the reserve price and paid the stpulated EMD with the Bank along with other factors like valid KYC etc.], to the service provider <u>https://www.hakeauclicins.com</u> to enable them to allow only those bidders to participate in the online inter se bidding/auction proceedings at the date and time mentioned in E Auction Sale notice.
- Auction will be scheduled for an initial period of 60 minutes followed by unlimited extension or each viz. the auction will run for 60 minutes first and in case there is a valid bid received varinutes, the auction will get extended for another 5 minutes. The process will continue un no valid bids during last 5 minutes.
- no valid bids during last 5 minutes.

 In no eventuality the property would be sold below the Reserve Price.

 The property shall be sold to highest bidder, subject to acceptance of the bid by the secured creditor.

 The successful applicant declared through the process of e-auction shall deposit 25% of the purchase amount (inclusive of EMD), immediately on closure of the E-auction sale proceedings through the mode of payment mentioned in Clause (4). The successful bidder is advised to note the business hours of the Bank to avoid technical issuessidefault.
- of the Bank to avoid technical issues/default. The balance amount of the purchase money shall be paid to the Authorized Officer of Mumbai Distric Central Co-Operative Bank Limited on or before 15th day from the date of E-Auction or such extended period as agreed upon in writing by the Authorized Officer. In case of any default of respective paymen within the stipulated period, the sale will automatically stand revoked and the entire deposit made be the bidder together with the earnest money shall be forfeited without any notice and the property shall be resold. The defaulting bidder shall not have any recoursedician against the Bank/Authorized Officer
- The EMD of the unsuccessful bidders will be returned on the closure of the E-auction sale pro-without interest.
- The successful bidder shall bear the stamp duties, charges including those of sale certifi-registration charges, all statutory dues payable to government, taxes and rates and outgoing, existing and future relating to the properties.
- The sale certificate will be issued in the name of the successful bidder only and for the su amount as sale consideration, after payment of the entire successful bid amount/closing and other charges if any. 20.
- er/bidder shall forfeit all claims to the property or to any part of the sum for whic
- It may be subsequently sold.

 The property is sold in "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS AND WHATEVER THERE IS" in a respects and subject to statutory dues if any. The intending bidders should make discrete enquiry a regards any claim, chargesfenciumbanese on the properties, of any authority, beadies the Bank charges and should satisfy themselves about the title extent, quality and quantity of the property before submitting their bid. For any discrepancy in the property the participating bidder is solely responsible for all future recourses from the date of submission of bid.
- No claim of whatsoever nature regarding the property put for sale, charges/encumbrances over the property or on any other matter etc. will be entertained after submission of the bid/confirmation of sale. The Authorized Officer/Bank will not be responsible for any charge, lien, encumbrance, property tax dues, electricity dues etc. or any other dues to the Government, local authority or anybody, in respect of the property under sale.
- of the property under sale.

 Prospective belders are advised to peruse the copies of title deed, if any available with the Secured Creditor and also carry out their own inquires to satisfy themselves regarding title to the property, marketability, right, interest, encountbances, dues if any, over the property. It is the sole responsibility of the prospective buyer and no claim against the bank will be entertained. The Authorized Officer has the absolute right and discretion to accept or reject any bid or adjourn postpone/cancel the sale or add/deletel/change any of the terms and conditions of this sale at any time without prior notice to the owner, bidder, public set, and without assigning any reason.

 The E-Auction sale is subject to the confirmation by the Secured Creditor/Bank. If the borrower guarantor pays the amount due to the Bank in till before date of sale, no sale with be conducted. The successful bidder shall not have claim in this regard and cancellation of the salefauction is at the Microbial Control of the Control of the Control of the Control of the Secured Creditor (India Secured Creditor).

- Mumbai District Central Co-Operative Bank Ltd has appointed M/s C1 India Private Limited as a servi provider who will assist the undersigned in conducting the auction.
- Prospective bidders may avail online training on-Auction from Mis C1 India Private Limited on https://www.bankeauccions.com; Contact Person Mr. Balaji Mannur Mobile Nos. 91-7977701880 / 07291891124/25 /26 Email it's upport@bankeauccions.com
 - The intending purchasers can inspect the property with prior appointment at his/her expenses on the time and date mentioned above. For inspection of the properties please contact the Authorised Office Mr. Samir B. Mhapuskar.
 - The particulars specified in the Description of property have been stated to the best of information of secured creditor and the secured creditor will not be responsible for any error, misstatement or
- 32. 33. For further details contact the Authorised Officer ctr@mumbaidistrictbank.com

The submission of the bids shall deem that the Intending Bidders have taken all precaultons and satisfied themselves with respect to the conditions of the secured assets and the terms and conditions of the auction. It shall not be open for the Intending Bidders to raise any issue after having submitted the bids and/or participated in the sale proceedings.

Authorized Officer

....



CIN: L28931MH1984PLC267130

Registered Office: P&G Plaza, Cardinal Gracias Road,
Chakala, Andheri (E) Mumbai 400099

site: in.pg.com Tel: (91-22) 6958 6000 Fax: (91-22) 6958 7337

Website: n.n.g.com Tet: (91-22) (958-8000 Fax: (91-22) (958-737) Notice is hereby given pursuant to section 201 (2) of the Companies Act, 2013 ("the Act") that the Company proposes to make an application to the Central Government seeking approval under section 196 and other applicable provisions; if any, of the Act for appointment of Ms. Srividya Srinivasan (DIN 10823190) as the Whole - time Diecetor of the Company, for a period of 5 years ws. November 1, 2024, at a remuneration and on the terms and conditions as approved by the Board on October 28, 2024 and by the members of the Company at the Annual General Meeting held on December 3, 2024. on December 3,2024.

For Gillette India Limited

Flavia Machado Company Secretary and Compliance Officer
ACS: 38986

RECOVERY OFFICER
MAHARASHTRA CO-OPRATIVES SOCIETIES ACT 1960, Act 156, Rule 1961, Rule 107 ATTACHED TO SANGLI VAIBHAV CO. OP. CR. SO. LTD. 143, Khetar Chembars, Ground floor, Office No.2, Modi Street, Fort, Mumbai - 400001 Phon No. 022-22694996/97 | Email - sanglivaibhav@qmail.com

FORM "Z"

(See sub-rule [(11)(d-1)] of rule 107)

SYMBOLIC POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Recovery officer attached to Sangli Vaibhav Co-Operative Credit Society Limited, Mumbai under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961, issued a demand notice Meharashtra Co-operative Societies Rules, 1981, issued a demand notice date 2002/2022 calling upon the judgment debtor Shalik Rehman Babu to repay an amount mentioned in the notice being Rs. 2,60,963/ (Rupees Two Lakh Skrty thousand Nine Hundred Sixty Three Only) within a period of 15 (filteer) days from the date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issued a notice before attachment dated 190/3/2022 and attached the property described herein below.

properly described nerein below.

The judgment debtor having failed to repay the amount notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the properly described herein below in exercise of powers conferred on himmer under rule 107 [11(d-11)] of the Maharashtra Co-Operative Societies Rules [961, on this 12/12/2023.

The judgment debtor in particulars and the public in general is hereby ed not to deal with the property and any dealings with the propert will be subject to the charge of Sangli Vaibhav Co-Operative Credit Society Limited Mumbai for an amount Rs. 2,60,963/- (Rupees Two Lakh Sixty thousand Nine Hundred Sixty Three Only) and interest thereor

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
Residential Space - Room No - 08, D-Sector, J1 Line, Nr. Dr. Munshi'
Clinic, Mirzha Galib Road, Cheeta Camp, Trombay Mumbai-400088

SDIMr. R. A. Chavan
Recovery Officer, under Maharashtra Co-operal
Societies Act 1960. Rules 1986, under Rule 1 (16-1), attached to Sangli Valbativo Aco Opera Credit Society Limited, Mumbal, having is registered office at, 143, Nethan Chambergo Ground Floor, Orico No.2, Mod Stepel. Fort Mumbal, Maharshtra, Pin Code 4000016.



Date: 12/12/2023

ı	Item No.	Resolution	Description of Resolution
			TO APPOINTMENT OF MR. AMAN BIYANI (DIN NO - 09131437) AS MANAGING DIRECTOR OF THE COMPANY.
			TO APPOINTMENT OF MR. ADITYA BIYANI (DIN NO - 10304061) AS EXECUTIVE DIRECTOR OF THE COMPANY

* INESOLUTION | AB-EXECUTIVE UNIFICITY OF IT FITTED COMPANY* |
Compliance with the above mentioned provisions and MCA circulars, the Postal
Ballot Notice (Notice)*, Indicating, inter alia, the process and manner of has been sent
or friday, Jamany 17, 2005, Improvise electronic mode to those Members whose
names appear on the Register of Members / List of Beneficial Owners as on Friday.
Intl. anany 2005; Criculat Bally* received from the Depositories and whose or fields
10 are registered with the RTA/Company/Depositories A person who is not a member
as on the Cut-off off best ability tentifies intoice for information purpose only.
The hand copies of the Postal Ballot Notice along with Postal Ballot Forms and pro-paid
happings complement will onche see that how monthers of tentifies.

he hand copies of the Postal Ballot Notice along with Postal Ballot Forms and pre-p-usiness envelope will not be sent to the members for this Postal Ballot, in accordan with the exemptions granted by the MCA Circulars. Members are required ammunicate their assent or dissent through the remote e-voting system only.

communicate their assent or dissent through the remote e-voling system only. In compliance with Section 100 and 110 and other applicate provisions of the Act and Rules made thereunder and Regulation. 44 of the SEBI (Listing Obligations Disclosure Requirements) Regulation. 2015 the Company is pleased to provise remote e-voling facility to the members, to enable them to cast their vote electronical three Company. Lake under the provision of the Company and the control of the Company has been provided as part of the modor which the member requested for evoling are ordered as the control of the co Description of Recolution

Cut-off date	Friday, 10th January 2025			
Commencement of remote e-voting	Monday, 20th January 2025			
End of remote e-voting	Tuesday, 18th February 2025			
URL For remote e-voting	https://instavote.linkintime.co.in.			
Members are requested to note that the e-voting module will be disabled by LI				

inclinate at a requested or indeed and are evolving incolour with de localized by Link INTIME forthwith at 5.00 PM IST on Insestay, 18th February 2025 Once the vote (s) is/are cast, the members will not be allowed to modify it subsequently. In case of any query forevance in connection with the Postal Ballot through the remote e-voling process, members may contact; enotices@linkintimeco.in or the Company at e-wide process.

In case of any query/grievance in connection with the Postal Ballot through the remote e-voting process, members may contact, endoesdessing, endoesdessing, and evolution process, members may contact, endoesdessing, e

For Damodar industries Limite

Indrajit Kanase Company Secretary Date :17/01/2025

रस्ता सुरक्षा अभियानानिमित्ताने हेल्मेट जनजागृती फेरी

रत्नागिरी, दि.१७ : छत्तिसाव्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानानिमि त्ताने दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट वापराच्या प्रसारासाठी हेल्मेट जनजागृती फ े री काढण्यात आली होती. फेरीची सुरुवात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भारकर जगताप, सहायक पोलीस निरीक्षक आबासो पाटील, सहायक प्रादेशिक परिवहन अजित ताम्हणकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली या फेरीमध्ये

सुमारे १०० म ोटारसायकलधारकांनी सहभाग घेतला. फेरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथून शांतीनगर नाचणेमार्गे मारज्ती मंदिर जयस्तंभ येथून पुन्हा मारुती मंदिर, साळवी स्टॉप मार्गे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय या मार्गावरून निघाली. फेरीमध्ये सहभागी झालेल्या सर्व म ोटारसायकलधारकांचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी शी. ताम्हणकर यांनी आभार मानले.

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानानिमि त्ताने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत रक्तदान शिबिरही पार पडले. शिबिरामध्ये ६० दात्यांनी सहभाग घेतला. शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रक्तदात्यांना पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आले

PUBLIC NOTICE

This notice serves to inform the general public that the Wife of my client, LATE

SUJATA SURESH KOTIAN, a member o

MADHAV VIEW CHS LTD, located a

Madhav View Co-op Hsg Society Saibaba

Nagar Mira Road East, Thane-401107, and

holder of Share Certificate No. 03, bearing

neld 100% Shares in Flat No. A-14/ 102

1st Floor, within the society building, he was assed away on **24.01.1997**

Now my client MRS. SURESH DASU

KOTIAN is applying for 100% share in the

said property who is the Husband of the deceased member for the transfer of shares

and rights of the deceased in his favor unde

the bye-laws of the society. 100% share of the

said property was in ownership of LATE SUJATA SURESH KOTIAN, a member of

We hereby invite any claims or objection

from the heirs or other claimants/objectors

regarding the transfer of the decease member's shares and interests in the

objections must be submitted within a period

of 15 days from the publication of this notice

along with copies of relevant documents and supporting proof. If no claim or objection i

received within the prescribed period, the

society will proceed to deal with the share an

interest of the deceased member i

ccordance with the bye-laws of the society

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that Mr. SHAKEEL AHMED SIDDIQUI

No. B-710, 7th Floor, Premium Apartmen

Nava Nagar, Mira Road (East), Dist, Thane 401107, died intestate on 13/01/2024

leaving behind my client Mrs. RAZIA

KHATOON SIDDIQUI & other heirs as his

That my client Mrs. RAZIA KHATOON

SIDDIQUI, being the wife and one of the lega

heir of the deceased Mr. SHAKEEL AHMED

SIDDIQUI, is making an application to the

society for transfer of 50% shares and

name. That the other heirs of the deceased

have given their NO-Objections in favor of my

This Notice is hereby given to the general public and other claimants/objectors, if any

inviting claims/objections if any, for the

transfer of 50% shares and interest of the

deceased members in the capital/property of

the Society within a period of 14 days from

the publication of this notice, if no claims objection received within the stipulated tim

prescribed above, the society shall be free to

transfer the shares and interest in the capital

property of the Society in the name of Mrs.

RAZIA KHATOON SIDDIQUI SHAHID ILAHI ANSARI (Advocate)

302, E-Wing, Glory CHS Ltd., Near GCC Club, Mira Road (E),

Dist. Thane-4011074

Premium CHS LTD, Near Pooja Nagar Gate

Near Laxmi Park, Kanakia, Mira Road

Adv. Ganesh P. Lohakare F-002/4, Vasudev Complex C.H.S. Ltd,

Thane-401107

sons and daughter

Madhay View CHS Ltd

distinctive Nos. from 11 to 15 both inclusive

जाहीर सूचना की, माझे अशील श्रीमती नरेश हरेश ओभान व श्री करण हरेश ओभान हे स्वर्गीय श्री. हरेश ध्यानचंद ओभान यांचे कायदेशीर वारसदार, यांचा पत्ता: ४०३, तुलसी मिडोज कोहौसोलि., सेन्ट ॲन्थोनी रोड, सेन्ट ॲन्थोनी शाळेजवळ, चेंबूर पुर्व, मुंबई-४०००७१, यांच्याकडून पुढील दस्तावेज हरवले

१. मुळ करारनामा - मे. अमृतलाल ॲण्ड कं. त्यांचे भागीदार श्री. पी.एम. मेहता. आर.पी. मेहता व मखत्यारपत्र धारक एस.पी. मेहता आणि श्री हरेश ध्यानचंद ओभान यांच्या दरम्यान संबंधित गलमत्ता १६४१ ए, रोड क्र.२०, आयर्न ॲण्ड स्टील वेअरहाऊसिंग कॉम्प्लेक्स, कळंबोली, नवी मुंबई या जागेबाबत झालेला दिनांक २४ मार्च, २००६ रोजीचा करारनामा (करारनामा मार्फत भाडेपट्टा

२. मुळ करारनामा - श्री. नितीन भागवत खंडेळवाल त्यांचे मुखत्यारपत्र धारक श्री. हरेश ध्यानचंद ओभान आणि श्री. हरेश ध्यानचंद ओभान यांच्या दरम्यान संबंधित मालमत्ता १६४२ ए, रोड क्र.२०, आयर्न ॲण्ड स्टील वेअरहाऊसिंग कॉम्प्लेक्स, कळंबोली. नवी मुंबई या जागेबाबत झालेला दिनांक २४ मार्च २००६ रोजीचा करारनामा (करारनामा मार्फत भाडेपट्टा

माझ्या अशिलाकडून वर नमुद पत्त्यावर सदर दस्तावेज हरवले आणि त्यांना याबाबत दिनांक ११.१२.२०२४ रोजी द.१.००वा. समजले. माझ्या अशिलांनी व नमुद केलेल्या पत्त्यावर उपरोक्त दस्तावेजांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु सापडले नाही.

पुढे माझे अशिलांनी याबाबत दिनांक १०.०१.२०२५ . रोजी गोवंडी पोलीस ठाणे येथे कळविले आणि याची नोंद करुन घेतली आणि लापता तक्रार क्र.४९८९/२०२५ नुसार गोवंडी पोलीस ठाणे यांच्याद्वारे प्रमाणपत्र देण्यात आले. जर कोणा व्यक्तीस सदर दस्तावेज सापडल्यास अशा व्यक्तींनी सदर . दस्तावेज जाहीर सूचना वितरणापासून १५ (पंधरा) दिवसात खाली नमुद केलेल्या पत्त्यावर आणुन द्यावेत. सर्वांना सदर बाबीच्या नोंद माहितीकरित सदर जाहीर सूचना देण्यात येत आहे.

देनांक: १८.०१.२०२५ **(तेजल आर. पाटील**) बी.ए.एलएल.र्ब वकील, मुंबई उच्च न्यायालय पत्ता: एनएल-६/६/१२, ब्रिज व्ह्यु कोहौसो. सेक्टर-०२, नेरूळ, नवी मुंबई-४००७०६ मोबा.:९९३०६४२४८९

ईमेल: tejal2697@gmail.com

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that My client MRS. NALINI MADHAV GHAISAS is the owner of the Room No. 2, Bhakti Yog CHS Building 1 Chandavakar Lane, Baburad Paranjape Nagar, Vazira Naka Borivali (West), Mumbai 400091.

My client hereby states that she is unable to look after affairs of the said room premises and also unable to complete all the formalities regarding redevelopment and therefore She appoint her son MR. ANSHUMAN MADHAV GHAISAS to complete a he formalities regarding the edevelopment.

My client do hereby states that She does not have any objectior giving this Power of Attorney to his SON MR. ANSHUMAN MADHAV GHAISAS and she is giving this Power of Attorney in a sound state of health and mind. Hence we will wai for **14 days** for the objection to make the title clearance

MRS. NALINI MADHAV GHAISAS c/o. JYOTI BHATT (Advocate of Advertiser Shop No. 27 Ajanta Square Mal Market Lane. Near Borivali Court Borivali (West), Mumbai- 400092 ace: Mumbai Date: 18/01/2025

[SIGNIFY INNOVATIONS INDIA LIMITED] FORMERLY KNOWN AS 'PHILIPS LIGHTING INDIA LIMITED' Registered Office: [P S arcadia central, 3a 3rd floor, 4a, abanindranath TAHKUR SARANI (CAMAC STREET), KOLKATA- 700017, WEST BENGAL]

NOTICE is hereby given that the certificate[s] for the undermentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holder[s] of the said securities / applicant[s] has/have applied to the Company to issue duplicate certificate[s]. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the

Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will

proceed to issue duplicate cer uncate[s] without further intimation.					
NAME OF The Holders	KIND OF Securities		CERTIFICATE NUMBER	NO. OF SECURITIES	DISTINCTIVE NUMBER
ANIS HASANALI MILLWALA	EQUITY	10/-	25345	385	56482075- 56482459
Date: 18/01/2025 Place: Mumbai	· · · · ·			NIS HASANA	LI MILLWALA



दामोदर इंडस्ट्रिज लिमिटेड

सीआयएन:एल१७११०एमएच१९८७पीएलसी०४५५७५ नोंदणीकृत कार्यालय: १९/२२ व २७/३०, मधु इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०००१३. फोन:+९१-०२२-४९७६३२०३

वेबसाइट:www.damodargroup.com, ई-मेल:cs@damodargroup.com सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०९३ (अधिनियम) च्या कलम १९० नुसार आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ (नियम), वेळोवेळी सुधारित केल्यानुसार, अधिनियम आणि नियम २० आणि नियम २२ मधील इतर लागू तरतुर्दीनुसार, सहवाचिता दि.३ एप्रिल २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १४/२०२०: दि.१३ एप्रिल २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १७/२०२०: सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक २२/२०२० दिनांक १५ जून २०२०, दि.२८ सप्टेंबर २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ३३/२०२०; सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०; सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१; सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१; क्र.३/२०२२ दिनांक $\sqrt{}$ मे २०२२ आणि क्र.११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजी सहकार मंत्रालयाने जारी केले (एमसीए) यानंतर एकत्रितपणे 'एमसीए परिपत्रके' म्हणून संदर्भित), दामोदर इंडस्ट्रीज लिमिटेड (द कंपनी) आपल्य

सूचना (सू	सूचना (सूचना) नमूद केल्यानुसार खालील ठराव.					
सूचीक्र.	ठराव	ठरावाचे तपशिल				
१	विशेष	कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून श्री. अमन बियानी (डीआयएन:				
	ठराव	0९१३१४३७) यांची नियुक्ती करणे.				
2	विशेष	कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून श्री. आदित्य बियानी (डीआयएन:				

सदस्यांकडून उत्तीर्ण होण्यासाठी मंजुरी घेत आहे, **९ फेब्रुवारी, २०२३** रोजी टपाल मतदानाद्वारे, खालील

व्यवसायांसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून (रिमोट ई-व्होटिंग) मतदान करून टपाल मतदान (सूचना) ची

वर नमद केलेल्या तरतदी आणि एमसीए परिपत्रकांचे पालन करून, पोस्टल बॅलट नोटिस (सचना) सचिव करणारी, इतर गोष्टींबरोबरच, प्रक्रिया आणि पद्धत **शुक्रवार, १७ जानेवारी, २०२५** रोजी इलेक्ट्रॉनिक मध्दतीद्वारे ज्या सदस्यांची नावे वर दिसली आहेत त्यांना **शुक्रवार, १० जानेवारी, २०२५** रोजी आरटीए सदस्य/लाभार्थी मालकांची यादी (कट-ऑफ तारीख) डिपॉझिटरीजकडून प्राप्त झाली आहे आणि ज्यांचे -मेल आयडी आरटीए/कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना पाठवली गेली आहे. नोंद तारखेनुसार सदस्य नसलेली व्यक्ती ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळेल

टपाल मतदान फॉर्मसह टपाल मतदान सूचनेच्या वास्तविक प्रती आणि भरणा केलेल्या व्यवसाय लिफाफा या टपाल मतदानकरिता सदस्यांना एमसीए परिपत्रकांद्वारे देण्यात आलेल्या सवलतींनुसार पाठवल्या जाणार नाहीत. सदस्यांनी त्यांची संमती किंवा असहमत रिमोट ई-व्होटिंग प्रणालीद्वारेच व्यक्त करणे आवश्यक

कलम १०० आणि ११० आणि कायद्याच्या इतर लागू तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ चे नियमन ४४ चे पालन करून कंपनी सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान करण्यास आनंदित आहे, त्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यास सक्षम करण्याकरिता.

कंपनीने रिमोट ई-व्होटिंग सुविधा देण्यासाठी **एमयुएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड** (पर्वीची लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) ची सेवा प्रदान केल्या आहेत. ई-मतदानाकरिता काळजीपूर्वक वाचण्याची विनंती केली जाते. सदस्यांनी कृपया खालील गोष्टींची नोंद घ्यावी.

W.	
ठराव	ठरावाचे वर्णन
कट ऑफ तारीख	शुक्रवाा, १० जानेवारी, २०२५
रिमोट ई-वोटिंग प्रारंभ	सोमवार, २० जानेवारी, २०२५
रिमोट ई-व्होटिंगची समाप्ती	मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२५
दूरस्थ ई-मतदानाकरिता युआरएल	https://instavote.linkintime.co.in.
	ई-वोटिंग पध्दत मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२५ रोजी
मार्ग ८ ००मा भागने जिंत स्वयासा स	में बाबरबोब अश्रम बेच्चे जर्रब /राज्यावंबा, मराजांवा ब्याब

बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. रिमोट ई-वोटिंग प्रक्रियेदारे टपाल मतदानाच्या संदर्भात कोणतीही शंका/तकार असल्यास, सदस्य enotices@linkintimeco.in किंवा कंपनीच्या cs@damodargroup.com वर संपर्क करू

स्पष्टीकरणात्मक विधान आणि ई-मतदान सूचनांसह टपाल मतदानाची सूचना कंपनीच्या www.damdoargroup.com वेबसाइटवर उपलब्ध आहे, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर जिथे कंपनीचे इक्रिटी शेअर्स सूचीबद्ध आहेत, म्हणजे, बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड <u>www.nseindia.com</u> आणि लिंक इनटाइम https://instavote.linkintime.co.in या वेबसाइटवर.

कंपनीच्या संचालक मंडळाने टपाल मतदान रिमोट ई–वोटिंग प्रक्रियेद्वारे निष्पक्ष आणि पारदर्शक पध्दतीने पार पाडण्याकरिता तपासनीस म्हणून **श्री. विशाल एन. मानसेता,** कार्यरत कंपनी सचिव (एसीएस:२५१८३, सीपी क्र.८९८१), मुंबई यांची नियुक्त केली आहे

रपाल मतदानाचा निकाल <mark>गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५</mark> रोजी किंवा त्यापूर्वी कंपनीद्वारे घोषित केल जाईल. तपासनीसांच्या अहवालासह मतदानाचे निकाल कंपनीच्या वेबसाइटवर म्हणजेच www.damdoargroup.com वर प्रकाशित केले जातील आणि ते संबंधितांना कळवले जातील, स्टॉक एक्स्चेंजला जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत, म्हणजे एनएसई आणि बीएसई, स्क्रूटिनायझरच्य अहवालातील विजयासह मतदानाचे निकाल **एमयुएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची** लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) च्या https://instavote.linkintime.co.in बिसाइटवर देखील पोस्ट केले जातील.

रमसीएच्या परिपत्रकांनुसार, ज्या सदस्यांनी आतापर्यंत त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत, त्यांन विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी इलेक्टॉनिक होल्डिंग्सच्या संदर्भात त्यांचे ईमेल पत्ते त्यांच्या संबंधित तेवीदारांमार्फत आणि वास्तविक स्वरूपात भागधारणा केलेल्या सदस्यांमार्फत डिपॉझिटरीकडे rnt.helpdesk@linkintime.co.in वर किंवा कंपनीला cs@damodargroup.com वर इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड), कंपनीचे निबंधक आणि हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) सोबत <u> होलिओ क्रमांक आणि वैध ई-मेल पत्ता यांना प्रदान करण्याची विनंती केली जाते</u>

दामोदर इंडस्ट्रीज लिमिटेडकरित इंद्रजीत कणसे कंपनी सचिव

दि.०५.०२.२०२५ रोजी

ठिकाण: मुंबई

नोंदणीकृत कार्यालय: डीसीबी बँक लि., ६वा मजला, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क,

रिटेल ॲसेट कलेक्शन विभाग : डीसीबी बँक लि., १ला मजला, हुमा मॉल, एल.बी.एस. मार्ग,

DCB BANK

कांजुर मार्ग (पश्चिम), मुंबई - ४०० ०७८. ई-लिलाव विक्री सूचना

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ नुसार नियम ८(६) अंतर्गत) गन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ तरतुदीसह व

(**एन्फोर्समेंट) रुत्स २००२ चे नियम ८(६) सहवाचिता नियम ९(१) अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.** सर्व सामान्य जनतेस आणि विशेषत: कर्जदार व जामिनदारांना येथे सूचना टेण्यात येत आहे की, डीसीबी बँक लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकान्याद्वारे खाली नमूद मालमत्ता तारण ठेवण्यात आली आहे. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत बँकेच्या प्राधिकृत मधिकाऱ्याने अ.क. १ ते ४ मध्ये नमूद केलेल्या मालमत्तेचा वास्तविक तसेच सांकेतिक ताबा घेतला आहे. सरफायसी कायद्याच्या कलम १३ मधील उप-कलम ८ च्या तरतुर्दीक कर्जदारांचे लक्ष वेधण्यात आले आहे. या कायद्यामध्ये विहित केलेल्या कोणत्याही पद्धतींचा अवलंब करून विमोचनाचा अधिकार विक्रीसाठी निश्चित केलेल्या तारखेला संप्रष्टात ारिका प्रकार के जिल्ला तपशिलानुसार थकबाकी आणि पुढील व्याज, शुल्क आणि किमत इत्यादीच्या वसूलीसाठी खाली नमूद केलेल्या मालमता निवसास वाहिर ई-लिलावाद्वारे विकली जाईल. डीसीबी कॅंक लि.ला माहिती किंवा अनोळखी असले तरी, सर्व विद्यामा आणि भविष्यातील भारांसह मालमता जसे आहे जेथे आहे आणि जसे आहे

अ. क्र.	कर्जदार आणि सहकर्जदाराचे नाव	मागणी सूचना रक्कम (रू.)	आरक्षित मूल्य (रू.)	इरठे (रू.)	ई-लिलावाची तारीख आणि वेळ	ताबाचा प्रकार			
१	श्री. आदित्य ए. साठे सुश्री श्वेता ए साठे	२६,३३,७५२.००/	३५१००००/-	३५१०००/-	दि.०५.०२.२०२५ रोजी स.११.०० वा. ते दु.१.०० वा.	वास्तविक			
स्थावर मालमत्तेचे वर्णन : फ्लॅट क्र. ७०२, ७वा मजला, सी - विंग, साची अभिमान, खंबाळपाडा, कांचनगाव, शंकेश्वर रोड, ठाकुर्ली (पू), तालुका कल्याण,									

वास्तविक १२,२६,७६४.९६/ ११८२६००/-११८२६०/ श्रीमती भावना जगदीश पेठाणी स.११.०० वा. ते दु.१.०० वा. मे. व्ही जे पेठाणी आणि कंपनी त्याचे मालक श्री. विरल जगदीश

पेठाणी यांच्यामार्फत									
वर मालमत्तेचे वर्णन : फ्लॅट क्र. ३०४, मोजमाप क्षेत्र ४१० चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र. (३८.१० चौ.मी.) तिसऱ्या मजल्यावर, बालाजी कृपा म्हणून इमारतीत									
ठकत क्र.१११, ९९९, मोजमाप क्षेत्र ३५० चौ. मीटर, गाव - सोनारपाडा, डोंबिवली (प्), ता.कल्याण, जिल्हा – ठाणे – ४२१२०१, सोनारपाडा,									
पंचायतीच्या हद्दीत, आणि नोंदणी जिल्हा ठाणे हद्दीत आणि उपजिल्हा कल्याण ठाणे आणि उप-नोंदणी जिल्हा कल्याण इमारत तळ + लिफ्टसह/लिफ्टशिवाय									
वे ३ मजले येथील सर्व भाग व खंड (प्रतिः	भूत मालमत्ता)								

स्थाद रपाडा श्री. योगेश अननत लिगम दि.०५.०२.२०२५ रोजी वास्तविक |१३,२३,४८६.९५/| २०१७८००/- |२०१७८०/-

	सौ. शीतल योगेश लिगम	-			4.55.00 41. (1 4.5.00 41.				
थावर मालमत्तेचे वर्णन ः फ्लॅट क्र. १०५, ए - विंग, श्री काशिनाथ इमारत, सोनारपाडा रोड, डॉबिवली (पूर्व), ठाणे - ४२१२० येथील र्वभागव खंड (प्रतिभूत मालमत्ता)									
γ	श्रीमती अश्विनी पवार श्री काशिनाथ पवार	१,०५,४७,४६४.८२/	१. ६४८००० २. ६५६६५००	१.६४८००० २.६५६६५०	दि.२०.०२.२०२५ रोजी स.११.०० वा. ते द.१.०० वा.	वास्तविक			

स्थावर मालमत्तेचे वर्णन : १. फ्लॅट क्रमांक ७०३. सातव्या मजल्यावर. साई प्रेरणा अपार्टमेंट मध्ये. बाळकम पाडा क्रमांक १. बाळकम, ठाणे (पश्चिम) येथील सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता) आणि २. फ्लॅट क्रमांक ७०४, सातव्या मजल्यावर, साई प्रेरणा अपार्टेमेंट मध्ये, बाळकुम पाडा क्रमांक १, बाळकुम, ठाणे (पश्चिम) येथील सर्व भाग व खंड (प्रतिभूत मालमत्ता) **(अ.क्र.४ राखीव किमत आणि वर्णनात नमूद के लेल्या मालमत्तेच्या इरठेकरिता)**

अ.क्र. १ ते ३ करिता इरठे सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ दि.०४.०२.२०२५ रोजी सायं.०५.००वा. किंवा त्यापूर्वी आणि अ.क्र.०४ करिता इरठे सादर **करण्याची अंतिम तारीख आणि वेळ दि.१७.०२.२०२५ रोजी सायं.०५.००वा. किंवा त्यापूर्वी** सहभागाच्या विनंती पत्रासह केवायसी, पॅन कार्ड, इरठेचा पुराव @dcbbank.com या ईमेल आयडीवर पाठवावे. इच्छुक खरेदीदार/बोलीदार यांनी लाभार्थी डीसीबी बँक लिमिटेड येथे डीडी/ एनईएफटी / आरटीजीएस द्वारे इरठे रक्कम जमा करणे आवश्यक आहे.

िनरीक्षणाची तारीख आणि वेळ: ०७/१२/२०२४ ते २३/१२/२०२४; सकाळी १९:०० ते ०४:०० दरम्यान, श्री. पुरंदर हेगडे - ८४२२९८२८ यांच्याशी संपर्क

श्री. विरल जगदीश पेठाणी

- लिलाव विक्री ५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह वरील तक्त्यात नमूद केलेल्या तारखेला https://sarfaesi.auctiontiger.net या वेबसाइटद्वारे ऑनलाइन ई लिलाव मार्फत करण्यात येणार आहे. बोलीदारांनी त्यांची बोली जमा करण्यापूर्वी आणि ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्यापूर्वी लिलाव विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तींसाठी https://sarfaesi.auctiontiger.net या वेबसाइटवर जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
- लिलाब सेवा प्रदात्याकडून (मे. ई-प्रॉक्युपमेंट टेक्नॉलॉजिस लि. (ऑक्शन टाइगर) अहमदाबाद (दुरध्वनी: ०७९-६१२००५८६/५९२) इच्छुक बोलीदारांनी पोर्टलक स्वतःची नोंदणी करून लोंगिन आयडी आणि पासवर्ड अगोदर प्राप्त करणे आवश्यक आहे, जे ई-बोलीकरिता अनिवार्य आहे, कृपया लक्षात घ्या की, संभाव्य बोलीदार केवळ त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ई-लिलावाचे ऑनलाइन प्रशिक्षण घेऊ शकतात.
- वेबसाइटवर प्रस्ताव/निविदा दस्तऐवजासह उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात अर्ज करून लिलाव प्रक्रियेत ऑनलाइन ई-लिलाव सहभाग अनिवार्य आहे बोलीदारांना त्यांच्या बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्रीच्या तपशीलवार अटी आणि नियम वाचण्याचा सल्ला देण्यात येत आहे. https://www.dcbbank.com cms/showpage/page/customer-corner या लिंकचा संदर्भ घ्या आणि अधिक तपशीलांसाठी थेट श्री. पुरंदर हेगडे - ८४२२९८२८६८ वर यांना संपर्व

ठिकाण: मुंबई / पालघर / ठाणे / रायगड

४४ शितल धर्मेश वोरा डीसीबी बँक लिमिटेड सदर नोटिसीमध्ये नमूद केलेल्या सर्व मजकुराबाबतच्या अधिक स्पष्टतेसाठी इंग्रजी भाषेतील प्रसिध्द केलेली नोटीस ग्राह्य धरण्यात येईल. ४६ निरेश देबजीभाई भावसर

नयन चुनीभाई सोनी

SKY GOLD LIMITED

CIN: L36911MH2008PLC181989 Regd. Office: Plot No. D-222/2 TTC Industrial Area, MIDC Shirawane, Darave, Navi Mumbai, Maharashtra, India, 400706 Phone No.: +919137433902 E-mail: skygoldltdmumbai@gmail.com

Website: www.skygold.co.in NOTICE FOR THE ATTENTION OF MEMBERS OF THE COMPANY

Members of the Company are hereby informed that a Postal Ballot Notice, seeking thei approval to the resolutions set out in the said Notice has been sent electronically, pursuant to the circulars issued by the Ministry of Corporate Affairs, to the members whose e-mail address is registered with the Company/Depository Participant(s) ("DPs) Registrar & Transfer Agent ("RTA") of the Company, i.e., MUFG Intime India Private Limited (Formerly Known as Link Intime India Pvt. Ltd), as the case may be, as on Friday, January 10, 2025 ("Cut-Off Date"). The Company has completed the electronic dispatch of the Postal Ballot Notice on Friday, January 17, 2025.
The Postal Ballot Notice is available on the Company's website at www.skygold.co.in

and on the websites of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com, respectively and in the NSDL website at www.evoting.nsdl.com.Members who do not receive the Postal Ballot Notice may download it from the above-mentioned websites.

The documents referred to in the Postal Ballot Notice are available for inspection electronically and members seeking to inspect such documents can send an email to skygoldltdmumbai@gmail.com / investors@skygold.co.in mentioning his / her / its folio number / DP ID and Client ID.

Commencement of e-voting : 9:00 a.m. (IST) on Monday, January 20, 2025 : 5:00 p.m. (IST) on Tuesday, February 18, 2025 End of e-voting E-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the e-voting module

shall be forthwith disabled by NSDL upon expiry of the aforesaid period. Manner of e-voting by members holding shares in dematerialized mode, physica mode, and members who have not registered their email address has been provided in the Postal Ballot Notice. The manner in which members, who have forgotten the User ID and Password, can obtain/generate the same, has also been provided in the said

Only a person, whose name is recorded in the register of members/register of beneficial owners, as on the Cut-Off Date, maintained by the Depositories shall be entitled to participate in the e-voting. A person who is not a member as on the Cut-Off Date should treat this Postal Ballot Notice for information purposes only. Manner of registering/updating e-mail address:

A) Members holding shares in physical mode, who have not registered/updated their e-mail address with the Company, are requested to send the request to the Company's RTA by sending an email to rnt.helpdesk@linkintime.co.in

Members holding shares in dematerialized mode, who have not registered/updated their e-mail address with their Depository Participant(s), are requested to register, update their e-mail address with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts.

The resolutions, if approved, shall be deemed to have been passed on the last date of e-voting i.e. Tuesday, February 18, 2025. The results of e-voting will be announced on or before Thursday, February 20, 2025, and will be displayed on the Company's website at <u>www.skygold.co.in</u> and the website of NSDL at <u>www.evoting.nsdl.com</u>. The results will simultaneously be communicated to the Stock Exchanges and will also be displayed at the registered office of the Company

In case of any query on e-voting, members who need assistance may send a request to evoting@nsdl.co.in or call.: 022-48867000 and 022-24997000 or Contact Mr. Sanjeev Yadhav RM at the designated email ID: evoting@nsdl.co.in or For any query/clarification or assistance required with respect to the Meeting, Members

may write to Ms. Nikita Jain, Company Secretary, and Compliance Officer, at investors@skygold.co.in or +919137433902. Place: Navi Mumbai

Date: January 18, 2025

For Sky Gold Limited

Mangesh Chauhan **Managing Director & CFO** DIN: 02138048

जाहीर नोटीस

या नोटीसद्वारे आम जनतेस असे कळविण्यात येते की माझे अशिल **मेसर्स. क्राउन रोल्लेन**, एक भागीदारी फर्म असून **श्री. मुनिरअली हैदरअली मर्चंट आणि श्रीमती. मासुमा मुनीर** मर्चंट असे सध्याचे २ भागीदार आहेत आणि ते "राहुल मित्तल इंडस्ट्रियल प्रिमायसेस को **ऑप. सोसायटी लिमिटेड**" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोसायटी इमारतीच्या, पहिल्या मजल्यावरील, ७३५ चौ. फुट चटई क्षेत्रफळ असलेला, **यूनिट क्र. ११५** चे मालक आहेत, जो मुंबई उपनगर, संजय बिल्डिंग क्र. ३, सर एम.व्ही. रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०००५९, या नोंदणी जिल्ह्यातील सी.टी.एस. क्र. १६३७, गाव – मरोळ, तालुका – अंधेरी येथे स्थित आहे तसेच उक्त सोसायटीचे सदस्य म्हणून **मेसर्स. क्राउन रोल्लेन** ह्यांच्या नावे डुप्लिकेट **शेअर सर्टिफिकेट क्र. ५६** जे ५ पूर्ण भरलेले प्रत्येकी ५०/- शेअरस् २७६ ते २८० मधील विशिष्ट संख्या (दोन्ही समावेशी) सदर "राहुल मित्तल इंडस्ट्रियल प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लिमिटेड" ने जारी केलें आहेत.

माझे अशिल असे सूचित करत आहेत की सदर **यूनिट क्र. ११५** च्या संबंधित **मेसर्स. संजय** कॉर्पोरेशन, एका भागाचे (विक्रेते) आणि मेसर्स. क्राउन रोल्लेन, दुसऱ्या भागाचे "**खरेदीदार" ह्या दोघांमध्ये ४ एप्रिल, १९७९** रोजी झालेला मूळ करारनामा त्यांच्या ताब्यात नाहीत किंवा गहाळ झालेला आहे किंवा हरवले आहे आणि योग्य शोध घेतल्यानंतरही ते

मेसर्स. क्राउन रोल्लेन चे पूर्वीच्या भागीदारांसह इतर कोणतीही व्यक्ती आणि त्यांचे नातेवाईक, वारस, नॉमिनी सदरे **यूनिट क्र. ११५ आणि शेअर सर्टिफिकेट क्र. ५६** किंवा त्याच्या संबंधित असलेला कोणताही दावा, बँक, वित्तीय संस्थांसहचे दावा/स्वारस्य असणे विक्री, विनिमय मार्गाने देवाणघेवण, करारनामा, बक्षीसपत्र, भाडेपट्टा, धारणाधिकार, शुल्क ाहाणखत, ट्रस्ट, वारसा हक्क, वहिवाटीचा हक्क, आरक्षण, बोजा, देखभाल किंवा इतर, याद्वारे कोणताही दावा/स्वारस्य असल्यास त्यांना या नोटीस/सूचनेद्वारे कळविण्यात येत आहे र्क त्यांनी त्यांच्या दाव्यासंबंधी हि नोटीस/सूचना प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून **१४ दिवसांच्या** आत खालील नमूद पत्यावर त्यासंबधीत योग्य ते कागद पत्रांसहित व पुराव्यासहित संपर्क करावा व तसे करण्यापासून सदर व्यक्ती अपयशी झाल्यास सदर व्यक्तीला त्या संबंधीचा आपला दावा सोडून दिलेलाँ आहे असे समजहण्यात येईल.

दिनांक : १८/०१/२०२५

एडवोकेट वितेश आर. भोईर १०, सूरज बाली निवास, स्टेशन रोड, प्रशांत हॉटेल लेन समोर गोरेगाव (पश्चिम), मुंबई – ४०० १०४

जाहीर निवेदन

आपणास कळविण्यात येते की, आम्ही युनिंमॅक्स केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट क्र. इ-११४ इ-११५ आणि इ-११६, MIDC तारापुर बोईसर, जिल्हा-पालघर, महाराष्ट्र, येथे वाढीव क्षमते साठीच्या उत्पादनासाठी पर्यावरण वने व हवामान बदल मंत्रालय, महाराष्ट्र शासन यांची पर्यावरणीय मंजुरी देण्यात आली आहे.

EC अनुमती संदेश क्र. EC25B058MH128102&फाईल नं. SIA/MH/IND3/248334/2021 दिनांक ०३/०१/२०२५ अनुसार प्राप्त झाले आहे. ही माहिती पर्यावरण अनुमती अनुसार लोक माहितीत प्रसिद्ध केली आहे आणि <u>http://parivesh.nic.in</u>या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. म्थळ : बोईसर

युनिंमॅक्स केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड दिनांक: १८/०१/२०२५

तमाम जनतेस कळविण्यात येते की **सदनिका नं. ३०२, तीसरा मजला, न्यू नेहल को** ऑप. हौसिंग सोसायटी लि, बाबासाहेब जोशी रोड, डोंबिवली – पूर्व, जिल्हा ठाणे ही सदनिका श्री. अभय बाळकृष्ण दाढकर हयाच्या मालकीची आहे व ते सोसायटीचे सभासद आहे. यापूर्वी सदर सदनिका मयत श्री. बाळकृष्ण विनायक दाढकर यांनी मे देवीना प्रॉपर्टी डेव्हलपर्स यांचेकड्न दिनांक २०/०३/<mark>१</mark>९८५ रोजीच्या करारनाम्याव्दारे मालकी तत्वावर कायम स्वरूपी विकत घेतलेली होती व तो करारनामा दुयम निबंधक कल्याण यांचे कार्यालयात अनु क. १०६२/१९८५ दिनांक २५/०३/१९८५ याव्दारे नोदणी केलेला आहे. तद्नंतर श्री. बाळकृष्ण विनायक दाढकर हे दिनांक १५/०८/२०१० रोजी मयत झाले. त्यानंतर त्यांची पत्नी श्रीमती हेमलता बाळकश्ण दाढकर हयासुध्दा दिनांक ०२/०७/२०१८ रोजी मयत झाल्या. तद्नंतर त्यांचे कायदेशीर वारस श्री. अभय बाळकृष्ण दाढकर (मुलगा) हाच ऐकमेव कायदेशीर वारस आहे तरी या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की संदर संदनिकेवर कोणत्याही इतर वारसांचा वा इसमाचा वा संस्थेचा गहाण, बक्षिस, पोटगी लीन, करारनामा, फरोक्त, वापर वहिवाट कब्जा, भाडेपटटा वा इतर कोणाचाही हक्क वा हितसंबंध असल्यास या नोटीसीचे तारखेपासून ७ (सात) दिवसाच्या आत खालील पत्यावर योग्य त्या पूराव्यासह लेखी इरकत पाठवावी. तद्नंतर कोणतीही हरकत विचारात घेतली जाणार नाही.

ॲडव्होकेट श्री. दिलीप केशव गांधी ३, सत्चिदानंद, टिळक रोड, डोंबिवली - पूर्व ठेकाण : डोंबिवली दिनांक : १८/०१/ २०२५ मो. नं. ९८९२१७६०५५

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा)

बुहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई १९२, सौरभ बिल्डींग, मोदी इस्टेट, लाल बहादुर शास्त्री मार्ग, घाटकोपर पोलीस स्टेशन समोर, घाटकोपर (प.), मुंबई-४०० ०८६

ओमसाई को–ऑप. क्रे. सोसा. लि महाकाली नगर, एस. आर. ए. को-ऑप. हौ.सो.सा.लि., १/२, मार्वे रोड, टाटा पॉवर हाऊसजवळ, मालाड (प.), मुं. ९५

अनुक्रमांक १ ते १५

Assistant Registrar Co-op Societies Recovery, Ghatkopar (w) Gen. Outward No. 4935 Date 13/01/2025

जाब देणार

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की, थकीत कर्जाविषयी अर्जदार पतसंस्थेने दाखल केलेल्या अर्जाबाबत आपले म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण राहत नसल्याने तसेच आपला मध्याचा पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक **२९/१/२०२५ रोजी दुपारी ३.००** वाजता आपण स्वत: अथवा आपल्या विकलामार्फत या कार्यालयात) हजर राहून आपले म्हणणे सादर करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन या कार्यालयात एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल, याची आपण नोंद घ्यावी.

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रू.	जाब देणार क्र				
₹.	दिलीप काशिनाथ कांबळे	१०/०९/२०२४	९८३	५,७०,७९५/-	१				
٦.	प्रविण काशिनाथ कांबळे				7				
₹.	संदीप प्रकाश पात पाटील				ş				
٧.	चंद्रबली अमरनाथ चौबे	-"-	९८१	२,८७,८५७/-	१				
ч.	हुसेन मो. गणी आडवाणी				7				
ξ.	आजाद खान मुना खान				ş				
७.	जयंत गणेश चवान	_'''_	९८६	२,०९,९६०/-	8				
८.	सोनू शिवप्रसाद यादव				7				
٩.	सुनीलकुमार प्रेमचंद बेतवंशी				ş				
१०.	सत्या मुलतुलिंगम	_'''_	९८०	४,९७,४८४/-	8				
११.	लक्ष्मी क. हरीजन				7				
१२.	वेगी वेल वेतरीवा				ş				
१३.	हरीश्चंद्र शिवनारायण दुबे	_''_	९८२	१,५२,४०३/-	१				
१४.	कावेरी सुंदर मुर्ती				7				
१५.	प्रहलाद अकरम नीवाले				ş				
—— ही नोट									

सही/-सहाय्यक निबंधक

दिनांक

8/ 27/ 24

8/82/24

X/ 9 2/ 24 E 3 X 9



अ.

जाब देणाऱ्याचे नाव

🛮 ४७ 🛮 कनिल जेठालाल सिरोढेरीया

गौतम हरीप्रसाद सोनी

५१ विश्वास अकाराम भाईगुडे

५२ दित्ताराम गणपती भाईगडे

४८ रिंकु सत्यप्रकाश शर्मा

५० सुदाम हरीप्रसाद सोनी

सहकारी संस्था (परसेवा) बृहमुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई

अर्ज दाखल दावा दावा खकम जाब

£380 243060

६३४० २५३०८०

६३४१ ८६३९२०

६३४१ ८६३९२०

८६३९२०

8/ 27/ 24 | 8382 | 683650

देणाः

8

ų

2

3

४

जााहर नाटास

मे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे मुख्य कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१.

कामराज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.

कामराज का-जान. क्राइट सासावटा एर.						4 2	दत्ताराम गणपती भाईगुर्ड	४/ १२/ २५	६३४१	८६३९२०	४		
गता : शॉप नं. ३, प्रथमेश ओ, ऑरलम चर्च,					५३	मोसेस ॲन्थनी स्वामी कौंडर	४/ १२/ २५	६३४२	१२८४४०	8			
गालाड (प), मुंबई - ४०० ०६४अर्जदार					५४	मायकल शेट्टी	४/ १२/ २५	६३४२	१२८४४०	7			
अनुक्रमांक १ ते ९२					५५	डेविड ॲन्थॉनी कौंडर	४/ १२/ २५	६३४२	१२८४४०	æ			
अ.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल	दावा	दावा खकम	जाब	५६	महेंद्र बलराम दुबे	४/ १२/ २५	६३४३	८१६९८०	8		
弱 .	ગાવ પંચા ગાળ ગાળ	दिनांक -	क्रमांक	रुपये	देणार	५७	सुरेंद्र बलराम दुबे	४/ १२/ २५	६३४३	८१६९८०	7		
					क्र.	40	सुरेंद्र सन्याली नाडार	४/ १२/ २५	६३४४	१४२४३०	१		
१	वेनीला राजा आचार्य	४/ १२/ २५	६३२९	१०४९२०	१	५९	नागमणी अप्याओ नाडार	४/ १२/ २५	६३४४	१४२४३०	7		
2	ललीता आचार्य	४/ १२/ २५	६३२९	१०४९२०	7	६०	कणकराज रामतामी नाडार	४/ १२/ २५	६३४४	१४२४३०	æ		
æ	नागेश आचार्य	४/ १२/ २५	६३२९	१०४९२०	3	६१	पुष्पा अशोक वोरा	४/ १२/ २५	६३४५	२३८२४०	8		
γ	जीतू शेट्टीयार	४/ १२/ २५	६३२९	१०४९२०	४	६२	ध्वनी बादीयानी	४/ १२/ २५	६३४५	२३८२४०	7		
ч	अकिला जोरधने ग्रील	४/ १२/ २५	६३३०	१२८२७०	8	६३	हेतल शशिकांत गाळा	४/ १२/ २५	६३४५	२३८२४०	æ		
æ	के. सुब्रमणी नाडार	४/ १२/ २५	६३३०	१२८२७०	2	६४	जयु इ. लोवने	४/ १२/ २५	६३४५	२३८२४०	४		
9	ईकबाल बाबू शेख	४/ १२/ २५	६३३०	१२८२७०	3	६५	सुनिल रकशे	४/ १२/ २५	६३४५	२३८२४०	ч		
S	सी सुंदरराज	४/ १२/ २५	६३३०	१२८२७०	8	६६	प्रल्हाद मंडल	४/ १२/ २५	६३४६	११३३५६	8		
9	लिलाबाई भिमाजी बोभाटे	४/ १२/ २५	६३३१	९०१०१०	8	६७	रविंद्र रवी गायकवाड	४/ १२/ २५	६३४६	११३३५६	2		
१०	मनोहर गोविंद भंगोर	४/ १२/ २५	६३३१	९०१०१०	2	६८	मिथिलेश शर्मा	४/ १२/ २५	६३४६	११३३५६	æ		
११	भिमाजी जगु बोभाटे	४/ १२/ २५	६३३१	९०१०१०	ş	६९	कृष्णा कुमार आर चौधरी	४/ १२/ २५	६३४६	११३३५६	४		
१२	बाळु जगु बोभाटे	४/ १२/ २५	६३३१	९०१०१०	8	90	ईश्वरप्रसाद गुप्ता	४/ १२/ २५	६३४६	११३३५६	ч		
१३	शंकर अंबाजी पंडित	४/ १२/ २५	६३३२	११४१७	8	७१	सुरज संभाजी मोहीते	४/ १२/ २५	६३४७	३३८९००	8		
१४	हसनमिया अब्दुल शेख	४/ १२/ २५	६३३२	११४१७	7	७२	हरविंदर रामसिंग पारज	४/ १२/ २५	७४६ ३	००१८६६	7		
१५	अंकुश काशीनाथ खंदार	४/ १२/ २५	६३३२	११४१७	ş	७३	हरविंदर रामसिंग पारज	४/ १२/ २५	८४६ ३	४८३६९०	8		
१६	अरसु पॉलराज सुनैय्या	४/ १२/ २५	६ ३३३	३१०३९०	8	७४	शंकर निवृत्ती माळी	४/ १२/ २५	८४६ ३	४८३६९०	7		
१७	हंसराम भावजी चौधरी	४/ १२/ २५	६३३३	३१०३९०	2	૭५	ताहीर हुसेन मुददी अन्सारी	४/ १२/ २५	६३४९	१४२८६०	१		
१८	सुनैय्या पॉलराज	४/ १२/ २५	६ ३३३	३१०३९०	ş	७६	प्रभुलभाई अन्सारी	४/ १२/ २५	६३४९	१४२८६०	7		
१९	विनायक गणेश चव्हाण	४/ १२/ २५	<i>६</i> इ इ ३	३१०३९०	8	७७	श्रध्दा मनोहर	४/ १२/ २५	६३५०	१२७८७०	8		
२०	मनोह कुमार गुप्ता	४/ १२/ २५	४६६३	१५५५३३	8	७८	उमेश गुप्ता	४/ १२/ २५	६३५०	१२७८७०	7		
58	ओम प्रकाश	४/ १२/ २५	४६६३	१५५५३३	7	७९	मनोहर व्ही वातू	४/ १२/ २५	६३५०	१२७८७०	3		
25	मिठाईलाल गुप्ता	४/ १२/ २५	४६६३	१५५५३३	ş	८०	पीनकुमार जानबा नाडार	४/ १२/ २५	६३५१	४३४१६०	8		
२३	हाफीज तकीउद्दीन शेख	४/ १२/ २५	६३३५	१०६५८०	8	८१	सॅमुवेल सेल्लादुराई नाडार	४/१२/२५	६३५१	४३४१६०	२		
१४	रहीमुद्दीन हफीज शेख	४/ १२/ २५	६३३५	१०६५८०	7	८२	अभोनीस्वामी दुराई रामशेट्टी	४/१२/२५	६३५१	४३४१६०	m		
२	जायरा हाफीज शेख	४/ १२/ २५	६३३५	१०६५८०	ş	८३	शुभांगी किशोर मडवी	४/१२/२५	६३५२	२०३६८९	8		
२६	राबीया जमाल शेख	४/ १२/ २५	६३३५	१०६५८०	8	८४	महेश सुरेंद्र आचार्य	४/१२/२५	६३५२	२०३६८९	२		
8	शेखर वेदीवेल आचार्य	४/ १२/ २५	इइइ	१७४८५०	8	८५	गोपाल कृष्णम नायर	४/१२/२५	६३५२	२०३६८९	m		
२८	कुमार वेदीवेल आचार्य	४/ १२/ २५	इ३इ६	१७४८५०	7	८६	सुदाम श्रीपत दुधवाडकर	४/१२/२५	६३५३	२७११००	8		
२९	राजन अजय किरण	४/ १२/ २५	६३३६	१७४८५०	3	८७	मॅथेस आंदु कोळी	४/१२/२५	६३५३	२७११००	२		
οξ	मणिकम पुनस्वामी	४/ १२/ २५	६३३६	१७४८५०	४	۵۵	नारायन दत्ताराम घाडी	४/१२/२५	६३५३	२७११००	ş		
38	पायायराजन एम	४/ १२/ २५	६३३६	१७४८५०	ષ	८९	संतोष एकनाथ पाताडे	४/१२/२५	६३५३	२७११००	४		
\$ \$	संतोष देवचंद पवार	४/ १२/ २५	६३३७	२४५८५५	8	९०	सुरेंद्रकोर रामसिंग पाराज	४/१२/२५	६३५४	२१०७१०	8		
\$ \$	सुभाष जिवन अहिरे	४/ १२/ २५	६३३७	२४५८५५	7	९१	नासरीन बाबु अन्वर हुसेन खान	४/१२/२५	६३५४	२१०७१०	२		
88		४/ १२/ २५	६३३७	२४५८५५	3	85	शब्बीर कासम खान	४/१२/२५	६३५५	८९७६१०	१		
३५		४/ १२/ २५	६३३७	२४५८५५	४		सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल	केलेल्या अर्जाती	ल प्रतिवादींन	। रजिस्टर पेास्टान	ने समन्स		
$_{\mathfrak{B}}^{\boldsymbol{\varepsilon}}$	संतोष देवचंद पवार	४/ १२/ २५	८६६३	१२४३११	8		ग्यात आलेले आहे. परंतु प्रतिवादी यांना स	मन्स न झाल्याने /	त्यांचा नवीन	। पत्ता उपलब्ध न	ससल्याने		
È	सुभाष जिवन अहिरे	४/ १२/२५	६३३८	१२४३११	2	जाहीर समन्स देत आहोत.							
३८	विष्णू भिकाजी पवार	४/ १२/ २५	८६६३	१२४३११	ş	उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक २४/०१/२०२५ रोजी							
38	भिमन भुवन अहिरे	४/ १२/ २५	८६६३	१२४३११	४	सकाळी ११.०० वा. या वेळेत कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर राहावे.							
४०	अशोक रहेमान वाडेकर	४/ १२/ २५	८६६३	१२४३११	ષ	या नोटीसीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर							
४१	संदीप पंढरीनाथ गाढवे	४/ १२/ २५	६३३९	१५५४८०	8	न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याप्रमाणे वरील							
४२	दळवी लाजरस योहान	४/ १२/ २५	६३३९	१५५४८०	7	नारखेस तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ना कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रह समजण्यात येईल.							
88	सिध्दार्थ राम कांबळे	४/ १२/ २५	६३३९	१५५४८०	Ŗ	म्हणून आज दिनांक १०/०१/२०२५ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.							
	C _ X _ /_				. – –		/ \		ਸ਼ਈ	/ -			

४/१२/२५ ६३४० २५३०८०

२५३०८०

२५३०८०

४/१२/२५ ६३४०

४/१२/२५ ६३४०



सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई.